

RAJKUMAR FORGE LIMITED

CIN: L28910PN1990PLC056985

REGD. OFF.: OFFICE NO. 511 TO 513, GLOBAL SQUARE, S. NO. 247, 14B,
YERAWADA, PUNE-411 006

PHONE NO. : 8956616160

EMAIL: info@rkforge.in

WEBSITE: www.rkforge.in



RFL/SEC/2022-23/61

August 11, 2022

BSE Limited,
Corporate Relationship Department,
1st Floor, New Trading Wing,
Rotunda Building, Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai – 400 001

Scrip Code: 513369

Dear Sir / Madam,

Sub : Copy of Advertisement published in Newspaper –Unaudited Financial Results

Pursuant to the provisions of Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, enclosed herewith are the copies of the advertisement published in **Financial Express and Loksatta** newspaper(s) on **August 11, 2022** for the Extract of Statement of Unaudited Financial Results of the Company **for the quarter ended June 30, 2022**, which was reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on August 10, 2022.

Kindly take the same on your record.

Thanking you,

Yours faithfully,


For **RAJKUMAR FORGE LIMITED**

Satish Kadrolli

Company Secretary & Compliance Officer

M. No.: A 43677

Encl : As above



RAJKUMAR FORGE LIMITED

CIN: L28910PN1990PLC056985

REGD OFFICE: OFFICE NO. 511 TO 513, GLOBAL SQUARE, S. NO. 247, 14B, YERAWADA, PUNE - 411 006

Email ID: invest@rkforge.in Phone No. 8956616160 Website: <https://rkforge.in>

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

(Rs. in Lakh except earnings per share)

Sr. No.	Particulars	Quarter ended (30.06.2022)	Quarter ended (31.03.2022)	Quarter ended (30.06.2021)	Year ended (31.03.2022)
1	Total income from operations (net)	1,953.84	2,372.71	1,328.37	6,812.97
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(43.03)	189.83	125.03	536.19
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(43.03)	189.83	125.03	536.19
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(43.91)	141.59	92.03	375.62
5	Total comprehensive income for the period {Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)}	(44.91)	150.14	89.53	376.67
6	Equity share capital	1,093.94	1,093.94	1,093.94	1,093.94
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	2,263.92
8	Earnings per share (of Rs.10 each) (for continuing and discontinued operations)				
	Basic:	(0.40)	1.29	0.84	3.43
	Diluted:	(0.40)	1.29	0.84	3.43

Notes:-

- 1) The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended June 30, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI Circular dated July 05, 2016. The full format of the said Financial Results is available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (<https://rkforge.in/>).
- 2) The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on August 10, 2022.

For Rajkumar Forge Limited

sd/-

Nitin Rajore

Whole Time Director

(DIN : 01802633)

Date : 10/08/2022

Place : Pune



विदर्भाला जलतडाखा

भंडारा जिल्ह्यातील १८ गावांचा संपर्क तुटला; वर्धा-मोरणा नदी धोव्याच्या पातळीवर

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नागपूर, पुणे : एरवी पावसाची दीर्घकाळ प्रतीक्षा करणाऱ्या विदर्भाला यंदा पावसाने झोडपून काढले. मंगळवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूरपासून सुमारे २२ किलोमीटरवर असलेले विहीरगाव पाण्याखाली गेले. येथील २० ते २२ झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरल्याने आपती व्यवस्थापनाच्या चमूने त्यांना बोटीने बाहेर काढले. तर त्याचवेळी शहरातील भालदारपुरा येथील ३०० वर्षे जुन्या शिवमंदिराचा भाग लागतच्या घरांवर कोसळल्याने सहा महिन्यांच्या चिमूट्यासह पाच जण जखमी झाले. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील दमयंती नदीत एक युवक वाहून गेला.

अभिजित वेद्य असे मुताचे नाव आहे. नागपूरला मंगळवारी अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला. शहरात शिवमंदिराचा काही भाग कोसळून पाच जण जखमी झाल्याने त्यांना मेघो रणपालयात दाखल करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात अतिवृष्टीमुळे पुन्हा हाहाकार उडाला आहे. वर्धा नदीने धोव्याची पातळी ओलांडली असून सहा गावांचा संपर्क तुटला आहे, तर सात गावांचा बंद झाले आहेत.

वर्धा नदीच्या उगमक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने अपघ्न वर्धा व निम्न वर्धा घरापातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यातील विंगणघाट तालुक्यातील

सिरसगाव-कापसी मार्ग व चानकी-भगवा मार्ग यशोदा नदीच्या पुराने बंद झाले आहेत. तालुक्यातील चाणकी नदीला पूर आल्याने एक रुग्ण गावात अडकला. गावकऱ्यांनी बैलगाडीच्या सहाय्याने त्याला नाल्यापर्यंत आणून छातीभर पाण्यातून वाट काढत खाटेच्या सहाय्याने त्याला रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवण्यात आले.

सेवाग्राम रणपालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सेलू तालुक्यातील पुरामुळे तेथील कुटुंबांना सुरक्षितस्थळी पोहोचवण्यात आले आहे. आर्वी तालुक्यात पुलावरून पाणी वाहत असल्याने रोहणा ते वर्ध व आर्वी ते शिरपूर रस्ते बंद झाले आहेत. बोर प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडण्यात आले आहेत.



अतिवृष्टीमुळे भंडारा जिल्ह्यातील सुमारे १८ गावांचा संपर्क तुटला आहे.

पूरस्थिती...

रहत्या पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील १८ गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील मोर्शी शहरात वटेवरी मंदिराजवळील नाल्याला पूर आल्याने नाल्यालगतच्या रस्त्यावरही पाणी साचले आहे. रस्ता वर वरत असताना अवाकत पाण्याचा प्रवाह वाढल्याने चरचाकी वाहून पाण्यात तरंगू लागले. येथील लोक मदतीला धावून आल्याने रा वाहूनत असलेल्या दोगाव जीव वाचवण्यात त्यांना यश आले. वाशीम जिल्ह्यातील मोरणा नदीने धोव्याची पातळी गाढली आहे.

राज्यात इतरत्र...

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम होतो. गुरुवारीही या भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी राज्यात सर्वत्र भागात पावसाचा जोर कमी होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.



दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड

CIN: L24121MH1979PLC021360

नोंदणीकृत व कॉर्पोरेट कार्यालय:

साई हिरा, सर्व्हे क्र. १३, मुंडवा, पुणे-४११ ०३६। फोन नं.: +९१ २० ६६४४८०००

ईमेल: investorgrievance@dfpcl.com | वेबसाईट: www.dfpcl.com

४२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-मतदानविषयक माहिती

याद्वारे सूचित करण्यात येते की कंपनी अधिनियम, २०१३ ('अधिनियम') मधील तरतुदी, दि. १३ जानेवारी, २०२१, ५ मे, २०२०, ८ एप्रिल, २०२० आणि १३ एप्रिल, २०२० च्या परिपत्रकांसह (एकत्रितपणे 'एमसीए परिपत्रके') असा उल्लेख करण्यात येईल वाचण्यात येणारे ५ मे, २०२२ रोजीचे कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाचे (एमसीए) परिपत्रक, आणि १५ जानेवारी, २०२१ आणि १२ मे, २०२० रोजीच्या परिपत्रकांसह वाचण्यात येणाऱ्या १३ मे, २०२२ रोजीच्या विस्तृतटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) परिपत्रकाचे (एकत्रितपणे 'सेबी परिपत्रके') असा उल्लेख करण्यात येईल) पालन करीत कंपनीच्या सभासदांची ४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') एका सामाजिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना व्हिडीओ/ऑनस्क्रीन ('व्हिडीओ') / इतर दृश्यध्वनि माध्यमाद्वारे ("ओएनडीएम") शुक्रवार, दि. २२ सप्टेंबर, २०२२ रोजी घेण्याचे नियोजित आहे.

सदर एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांचे पालन करीत ज्यांचे ईमेल आयडी कंपनी / डिपॉझिटरी पार्टीसिस्टकडे नोंदविलेले आहेत अशा सर्व सभासदांना ४२व्या एजीएमची सूचना आणि २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविण्याचे काम ९ ऑगस्ट, २०२२ रोजी पूर्ण करण्यात आले आहे. ही कागदपत्रे कंपनीच्या वेबसाईटवर www.dfpcl.com येथे, एटोक एक्सचेंजच्या वेबसाईटवर म्हणजे बीएसई लिमिटेडची वेबसाईट www.bseindia.com येथे आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ची वेबसाईट www.nseindia.com येथे आणि कंपनीचे रजिस्ट्रार व समभाग हस्तांतरण एजंट म्हणजे केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (यापुढे 'केफिन') असा उल्लेख करण्यात येईल) ची वेबसाईट <https://evoting.kfintech.com> येथे सुद्धा उपलब्ध आहेत.

कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ मधील नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑर्कगॅनन्स अँड डिस्कलोजर रिक्वायर्मंट्स) रूल्स, २०१५ मधील नियम १४ सह वाचण्यात येणाऱ्या कंपनी अधिनियम, २०१३ मधील अनुच्छेद १०८ मधील तरतुदीच्या अनुषंगाने कंपनीच्या ४२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व ठरावांवर मतदान करण्यासाठी सभासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (दूरस्थ ई-मतदान) या वापर करीत मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. दूरस्थ ई-मतदान, व्हिडीओ / ओएनडीएम च्या माध्यमातून एजीएम मध्ये सहभाग आणि एजीएमवर सहमत असताना ई-मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने केफिन च्या सेवा घेतलेल्या आहेत. ई-मतदानाची संबंधित तपशील खालीलप्रमाणे आहे:

अ) दूरस्थ ई-मतदान मंगळवार, दि. ३० ऑगस्ट, २०२२ रोजी सा. १०.०० वाजता सुरु होईल आणि गुरुवार, दि. १ सप्टेंबर, २०२२ रोजी साय. ५.०० वाजता समाप्त होईल. सदर कालावधीदरम्यान मूर्त किंवा अमूर्त स्वरूपातील समभाग धारण करीत असलेले कंपनीचे सभासद केफिन च्या वेबसाईटवर म्हणजे <https://evoting.kfintech.com> येथे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात. त्यानंतर केफिन द्वारे ई-मतदान प्रणाली खंडित करण्यात येईल. शेवटच्या (कट-ऑफ) दिनांकास, म्हणजे शुक्रवार, दि. २६ ऑगस्ट, २०२२ रोजी मूर्त किंवा अमूर्त स्वरूपात समभाग धारण करीत असलेल्या सर्व सभासदांना कंपनीद्वारे ई-मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

ब) ४२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाठविण्यात आल्यानंतर कंपनीचे समभाग प्राप्त करणाऱ्या आणि कंपनीचे सभासद होणाऱ्या आणि शेवटच्या (कट-ऑफ) दिनांकास, म्हणजे शुक्रवार, दि. २६ ऑगस्ट, २०२२ रोजी समभाग धारण करणाऱ्या व्यक्तीस एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या पद्धतीने लॉगिन आयडी व पासवर्ड प्राप्त करता येईल.

क) ई-मतदानाची संबंधित युजर आयडी आणि पासवर्ड च्या उपस्थितीसह माहिती व सूचना सभासदांना ईमेल द्वारे पाठविण्यात आलेल्या आहेत. अमूर्त स्वरूपातील आणि मूर्त स्वरूपातील समभाग धारण करीत असलेल्या सभासदांसाठी तसेच ज्या सभासदांनी आपले ईमेल अड्रेस नोंदविलेले नाहीत त्यांच्यासाठी एजीएमच्या दरम्यान ई-मतदानाची आणि दूरस्थ ई-मतदानाची पद्धत व प्रक्रिया ४२व्या एजीएमच्या सूचनेत नमूद करण्यात आलेली आहे.

व्हिडीओ/ओएनडीएम द्वारे सभेस उपस्थित होणाऱ्या आणि दूरस्थ ई-मतदानाद्वारे ठरावांवर मतदान न केलेल्या आणि तसे करण्यास प्रतिबंध करण्यात न आलेल्या सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातून मतदान करता येईल. सभासदांना व्हिडीओ / ओएनडीएम च्या माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित होता येईल किंवा आपले लॉगिन क्रेडेंशियलस वापरून केफिन च्या वेबसाईटवर <https://emeetings.kfintech.com/> येथे लॉग इन करून एजीएमचा लाईव्ह वेबकास्ट पाहता येईल. ४२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत व्हिडीओ/ओएनडीएम च्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित होण्यासाठीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आगोदर दूरस्थ ई-मतदानाच्या माध्यमातून मतदान करणारे सभासद व्हिडीओ/ओएनडीएम सुविधेच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित होऊ शकतात, परंतु त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रत्यक्ष मतदान करता येणार नाही.

शेवटच्या (कट-ऑफ) दिनांकास सभासद नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीकडे असलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीमध्ये ज्या सभासदांची नावे असतील त्यांनाच दूरस्थ ई-मतदान सभेस एजीएम सुरु असताना ई-मतदानाच्या सुविधेचा लाभ देता येईल.

ई-मतदानाचा निकाल कंपनीद्वारे एजीएमच्या दिनांकापासून दोन दिवसांच्या आत आपल्या वेबसाईटवर www.dfpcl.com येथे प्रकाशित करण्यात येईल आणि कंपनीचे समभाग जेथे सूचीबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजलासुद्धा कळविण्यात येईल.

ठरावांच्या बाजूने आवश्यक संख्येचे मत पडल्यास वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दिनांकास प्रस्तावित ठराव पारित झालेला आहे असे समजण्यात येईल.

दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी आणि ई-एजीएम योग्य व पारदर्शक पद्धतीने पार पडायी यासाठी श्री श्रीधर मुदलियार, पीएनए, एसव्हीडी अँड एसोसिएट्स, कंपनी सचिव, (सभासदत्व क्र. FCS 6156, सीपी क्र. २६६४) किंवा त्यांच्या अनुपस्थितीत श्रीमती शीतल जोशी, पीएनए, एसव्हीडी अँड एसोसिएट्स, कंपनी सचिव, (सभासदत्व क्र. FCS 10480, सीपी क्र. ११६३५) यांची परीनिरीक्षक निकाश नियुक्ती करण्यात आलेली आहे.

ई-मतदानाची संबंधित काही शंका/तक्रारी असल्यास सभासदांनी पुढील व्यक्तींशी संपर्क साधावा किंवा <https://evoting.karvy.com> च्या 'download' विभागात सभासदांसाठी उपलब्ध असलेले वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न (FAQs) आणि ई-मतदान युजर मॅन्युअल पाह्यावे किंवा खालीलनुसार संपर्क साधावा:

१. मूर्त स्वरूपातील शेके धारण करीत असलेले आणि वैयक्तिक सदस्य नसलेले सभासद केफिन यांचेही टोल-फ्री क्रमांक १८०० ३०९ ४००१ वर संपर्क साधू शकतात किंवा श्री एस व्ही राजू, डीजीएम, केफिन यांचेही einward.ris@kfintech.com येथे आणि evoting@kfintech.com येथे ई-मेल पाठवून संपर्क साधू शकतात;

२. एनएसडीएल च्या माध्यमातून समभाग धारण करीत असलेले वैयक्तिक सभासद evoting@nsdl.co.in येथे ई-मेल पाठवून एनएसडीएल व्हेबपोर्टल व्ही संपर्क साधू शकतात किंवा १८००-२०२०१९० किंवा १८००-२२४४३० या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात;

३. सीएसडीएल च्या माध्यमातून समभाग धारण करीत असलेले वैयक्तिक सभासद helpdesk.evoting@cdsindia.com येथे ई-मेल पाठवून एनएसडीएल व्हेबपोर्टल व्ही संपर्क साधू शकतात किंवा ०२२-२३०५८७९८ किंवा ०२२-२३०५८५९२/४३ येथे संपर्क साधू शकतात.

दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड करिता

Sd/-

स्थान: पुणे

दिनांक: १० ऑगस्ट, २०२२

रितेश चौधरी

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

नोकरीविषयक जाहिराती

CAREERS

EXPRESS

दर सोमवार आणि गुरुवारी 'लोकसत्ता' आणि 'इंडियन एक्सप्रेस'मध्ये

संपर्क - ०२०-६७२४१०००

RAJKUMAR FORGE LIMITED					
CIN: L28910PN1990PLC056985					
REGD OFFICE: OFFICE NO. 511 TO 513, GLOBAL SQUARE, S. NO. 247, 14B, YERAWADA, PUNE - 411 006					
Email ID: invest@rkforge.in Phone No. 8956616160 Website: https://rkforge.in					
EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022					
(Rs. in Lakh except earnings per share)					
Sr. No.	Particulars	Quarter ended (30.06.2022)	Quarter ended (31.03.2022)	Quarter ended (30.06.2021)	Year ended (31.03.2022)
1	Total income from operations (net)	1,953.84	2,372.71	1,328.37	6,812.97
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(43.03)	189.83	125.03	536.19
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(43.03)	189.83	125.03	536.19
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(43.91)	141.59	92.03	375.62
5	Total comprehensive income for the period (Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	(44.91)	150.14	89.53	376.67
6	Equity share capital	1,093.94	1,093.94	1,093.94	1,093.94
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	2,263.92
8	Earnings per share (of Rs.10 each) (for continuing and discontinued operations)	(0.40)	1.29	0.84	3.43
	Basic:	(0.40)	1.29	0.84	3.43
	Diluted:	(0.40)	1.29	0.84	3.43

Notes:-

- The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended June 30, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI Circular dated July 05, 2016. The full format of the said Financial Results is available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (<https://rkforge.in/>).
- The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on August 10, 2022.

For Rajkumar Forge Limited

Sd/-

Nitin Rajore

Whole Time Director

(DIN : 01802633)



FROM ANYTHING TO EVERYTHING.

यत्र विशेष

यात्रासहल

देशपांडे टूरिझम चारधाम यात्रा

हरिद्वार-अभिकेशसह

12 दिवस, ३ टक्कर एरपी ३१,५००/- प्रत्येकी

राजस्थान मेवाड-मारवाडसह

13 दिवस, ३ टक्कर एरपी 32,५००/- प्रत्येकी

केरळ-कन्याकुमारी

12 दिवस, ३ टक्कर एरपी ३०,५००/- प्रत्येकी

रामेश्वर-मदुराईसह

12 दिवस, ३ टक्कर एरपी ३०,५००/- प्रत्येकी

गणपतीपुळे-पावस-मालेश्वर

बैरवण-रत्नागिरीसह

4 दिवस 12 ऑगस्ट कोलन-३७51 स्वतंत्र-5551

अध्विन्यायक जेजूरी-आळंदी

(दर शुक्रवारी) 3 दिवस कोलन-2751 स्वतंत्र-3651

पंढरपूर-तुळजापूर

गाणगापूर-अक्कलकोटसह

(दर शुक्रवारी) 4 दिवस कोलन-2951 स्वतंत्र-3751

9820962500

981194453043

02542212655

www.deshpandetour.com

0070788688-46-18

जाहिरात छोटी प्रतिसाद मोठा

Wanted Yoga Trainer/ Naturopathy graduate/ Cardio- Zumba- Dance instructor. Location Katraj Pune. Contact- 8882333123

0090309035-1

भविष्यविषयक

घरी बसून ११ तासांत समाधान फक्त फोनवर नोकरी, कारोबार, प्रेमविवाह, प्रेमात दगा, संतान प्राप्ती, गृहकलेश, सौतनत्रास, रातुनारा, वशीकरण, लक्ष्मीबंधन. मिर्चा मुशाजी 9719471084.

0070798364-1

मालमत्ताविषयक

रिसॉर्ट टुरिस्ट घर, ईम-

समुद्रतळ फक्त ७,००,०००/

१४,००,००० खरेदी करा.

महिना १५०००- ३००००

उत्पन्न मिळवा. टुरिस्टला

आल्यास तुम्हीसुद्धा रहा.

बुकिंगसाठी-

8625949963/

8097641181.

0070798560-1

कर्जत, मुंबाडला टाईटल

किरअर सुपीक टेबल जमीन

१२,००,००० / ८,००,०००

प्रति एकर दरात त्वरित

विक्रीस तसेच पाली मार्ग

गोबावड, इन्फ्रापूजवळच

६,००,०००/- मंडणगड

अडीच लाखात जमीन

खरेदीसाठी -

9175284426/

8097641181.

0070798533-1

पनवेल, कर्जत, लोणावळा,

अलिबाग, दापोली, पांचगणी,

इगतपुरी, डहाणू नवीदम

सिन्धोला फ्लॉटसाठी-

8625949963/

8097641160

www.newunnati.in

0070798538-1

दापोलीत सी-व्हेचू बंगलो २५

लाखांपासून तसेच दगडी

कमाऊंड, रोड, पाणी, लाईट,

सीसीटीव्ही, वायफाय इ.

सुविधांसह १४ लाखांपासून

एन.ए. फ्लॉटसुद्धा उपलब्ध.

स्वतंत्र ७/१२, बँक लोन.

९५९५०१५०००.

0090295746-1

सातारा जिल्ह्यात एन.ए.

संरक्षण फ्लॉटस उपलब्ध

२००० ते ३००० स्क्वे.फूट

फ्लॉटस. रिसॉर्ट/ फ्लॉटनी

RAJKUMAR FORGE LIMITED

CIN: L28910PN1990PLC056985

REGD OFFICE: OFFICE NO. 511 TO 513, GLOBAL SQUARE, S. NO. 247, 14B, YERAWADA, PUNE - 411 006

Email ID: invest@rkforge.in Phone No. 8956616160 Website: <https://rkforge.in>

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

(Rs. in Lakh except earnings per share)

Sr. No.	Particulars	Quarter ended (30.06.2022)	Quarter ended (31.03.2022)	Quarter ended (30.06.2021)	Year ended (31.03.2022)
1	Total income from operations (net)	1,953.84	2,372.71	1,328.37	6,812.97
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(43.03)	189.83	125.03	536.19
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(43.03)	189.83	125.03	536.19
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(43.91)	141.59	92.03	375.62
5	Total comprehensive income for the period {Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)}	(44.91)	150.14	89.53	376.67
6	Equity share capital	1,093.94	1,093.94	1,093.94	1,093.94
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	2,263.92
8	Earnings per share (of Rs.10 each) (for continuing and discontinued operations)				
	Basic:	(0.40)	1.29	0.84	3.43
	Diluted:	(0.40)	1.29	0.84	3.43

Notes:-

- 1) The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended June 30, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI Circular dated July 05, 2016. The full format of the said Financial Results is available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (<https://rkforge.in/>).
- 2) The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on August 10, 2022.

For Rajkumar Forge Limited

sd/-

Nitin Rajore

Whole Time Director

(DIN : 01802633)

Date : 10/08/2022

Place : Pune



ASSAM POWER DISTRIBUTION COMPANY LIMITED
A customer centric company

TENDER NOTICE NO. 22/2

E-Tenders in two parts viz. 1) Techno Commercial Bids and 2) Price Bids, with validity up to 180 days are hereby invited from reputed, experienced (Electrical Contractors/ Original Equipment Manufacturers (OEMs) having valid Electrical Contractor's License upto 11 KV issued by competent authority for supply and erection of Fibre Reinforced Plastic (FRP) Fencing around distribution transformers at various locations of APDCL under "SOPD 2022-23". Interested bidders may view the detailed Request for Proposal (RFP) on website www.assamtenders.gov.in as well as www.apdcl.org

Description	Date & Time
Tender document publishing date	16.08.2022 at 17.00 hrs.
Pre-Bid Meeting	22.08.2022 at 13.00 hrs.
Bid Submission start date and time	26.08.2022 from 12.00 hrs.
Bid submission end date and time	06.09.2022 till 17.00 hrs.
Technical Bid Opening Date & Time	08.09.2022 at 16.00 hrs.

Sd/- Chief General Manager (PP&D), APDCL

Please pay your energy bill on time and help us to serve you better!

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Sanjay B. Shivsharan and Geetanjali S. Shivsharan (Proposed Purchaser / Mortgagee) have represented to Capri Global Capital Limited / Capri Global Housing Finance Limited (Mortgagee) that Flat No. 19 admeasuring 63.85 Sq. Mtrs. Situated on the Second Floor in "Chaitanya Classic Co-operative Housing Society Limited" constructed on the land bearing Plot No. 5 in S. No. 29, Hissa No. 12/45, Dhankwadi, Haveli, Pune (said Property) was purchased by Suresh Shankar Chitnis and Supri Suresh Chitnis (Owners) vide Articles of Agreement dated 02.04.1993 executed by M/s Chaitanya Developers in favour of the said owners, registered at Sr. No. 1998/1999 (Old No. 1306/1993), Sub-Registrar, Haveli No. 9, Pune. The said original Agreement alongwith index II and registration receipt thereof (said documents) are either lost or not available with the said owners which they have intimated to Varkalnagar Police Station, Thane (W) vide Property Missing Register No. 1256/2022 dated 03.06.2022. Neither any charge has been created on said property nor the original documents has been misused and the said Proposed Purchaser / Mortgagee also assure that they will take all responsibility if any loss cause to the Mortgagee due to said lost documents / aforesaid representation's. Relying on the said representations, the Mortgagee is disbursing loan against the security of the said Property. All person's having any claim against or in respect of the said Property are hereby called upon to raise objection's with supporting documentary evidence at the below mentioned address R.P.A.D. within 7 days from the date hereof, failing which the claim or claims will be considered to have been waived and/or abandoned.

Pune
Date: 10.08.2022

AMOD J DEO, Advocate
240, Shaniwar Peth, Near Omkarneshwar Temple, Pune - 411 030

RAJKUMAR FORGE LIMITED

CIN: L28910PN1990PLC056985

REGD OFFICE: OFFICE NO. 511 TO 513, GLOBAL SQUARE, S. NO. 247, 14B, YERAWADA, PUNE - 411 006

Email ID: invest@rkforge.in Phone No. 8956616160 Website: <https://rkforge.in>

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

(Rs. in Lakh except earnings per share)

Sr. No.	Particulars	Quarter ended (30.06.2022)	Quarter ended (31.03.2022)	Quarter ended (30.06.2021)	Year ended (31.03.2022)
1	Total income from operations (net)	1,953.84	2,372.71	1,328.37	6,812.97
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(43.03)	189.83	125.03	536.19
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(43.03)	189.83	125.03	536.19
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(43.91)	141.59	92.03	375.62
5	Total comprehensive income for the period (Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	(44.91)	150.14	89.53	376.67
6	Equity share capital	1,093.94	1,093.94	1,093.94	1,093.94
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	2,263.92
8	Earnings per share (of Rs.10 each) (for continuing and discontinued operations)				
	Basic:	(0.40)	1.29	0.84	3.43
	Diluted:	(0.40)	1.29	0.84	3.43

Notes:-

- The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended June 30, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI Circular dated July 05, 2016. The full format of the said Financial Results is available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (<https://rkforge.in/>).
- The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on August 10, 2022.

For Rajkumar Forge Limited
Sd/-
Nitin Rajore
Whole Time Director
(DIN : 01802633)

Date : 10/08/2022
Place : Pune

Aavas FINANCIERS LIMITED
(Formerly known as Au HOUSING FINANCE LIMITED) (CIN:L65922RJ2011PLC034297)

Regd. & Corp. Office: 201-202, 2nd Floor, South End Square, Mansarovar Industrial Area, Jaipur. 302020

Demand Notice Under Section 13(2) of Securitisation Act of 2002

As the Loan Account Became NPA therefore The Authorised Officer (AO) Under section 13 (2) Of Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act 2002 had issued 60 day demand notice to the borrower as given in the table. According to the Notice if the Borrower does not deposit the Amount within 60 days, the amount will be recovered from Auction of the security as given below. As the demand Notice send to the borrower/guarantor has not been served, copy of demand notice has also been affixed on the secured assets as given below. Therefore you the borrower is informed to deposit the loan amount along with future interest and recovery expenses within 60 days, otherwise under the provisions of section 13 (4) and 14 of the said Act, the AO is free to take possession of the Security as given below.

Name of the Borrower	Date and Amount of Demand Notice Under Sec. 13(2)	Description of Mortgaged property
Mr. SANGMESHWAR BHINGOLI, Mrs. VAISHALI SACHIN BHINGOLI Guarantor : Mr. SHRIPATI PRABHU BHALKE, Mr. CHARANJITSINGH CHANDHOK (A/c No.) LNPUN00616-170043248	08 Aug 2022 ₹ 678140.41/- 03 Aug 2022	S.No.97, HISSA NO.7A/3B/3A/1+2, PLOT NO. 15A, AUDUMBAR PARK, GOPAL PATTI, BEHIND ZP SCHOOL, MANJARI BK, HAVELI, PUNE, MAHARASHTRA Admeasuring 600 Sq. Ft.
Mr. SANDIP KISAN KASHID, Mrs. ROHINI SANDIP KASHID (A/c No.) LNSTR00617-180053010	08 Aug 2022 ₹ 622510/- 03 Aug 2022	GRAMPANCHYET MILKAT NO 412, SITUATED AT BANAVADI, TAL KOREGAON, DIST SATARA, MAHARASHTRA Admeasuring 220 Sq. Ft.
Mr. RAVSAHEB TUKARAM GANGARDE, Mr. SAGAR GANGGARDE, Mrs. ARTI GANGGARDE, Mrs. MANDA GANGGARDE Guarantor : Mr. RAJNIT DATTATRAYA SATALA (A/c No.) LNAH02917-180069687	08 Aug 2022 ₹ 613947/- 03 Aug 2022	MILKAT NO 1009/3, NIMGAON, GANGGARDE, KARIAT, AHMEDNAGAR, MAHARASHTRA. Admeasuring 584 Sq. Ft.
Mr. VISHAL PANDURANG MOHITE, Mrs. VATSALA PANDURANG MOHITE, Mr. PANDURANG MOHITE, Mrs. SHANTABAI MOHITE Guarantor : Mr. MAHESH MAHADEO MALI (A/c No.) LNSAN00614-150010088	09 Aug 2022 ₹ 578849.41/- 08 Aug 2022	PROPERTY SITUATED AT CTS NO. 432, AT KAVALAPUR, TAL MIRAJ, DIST SANGLI, MAHARASHTRA Admeasuring 92.6 Sq. Mtrs

Place : Jaipur Date : 11.08.2022 Authorised Officer Aavas Financiers Limited

NEW INDIA CO-OPERATIVE BANK LTD.
(Multistate Scheduled Bank)

Corporate Office : New India Bhawan, A.V. Nagwekar Marg, Prabhadevi, Mumbai - 400025.

NI/CO/R/151140110000065/129/2022-23. Date: 06.07.2022

NOTICE U/S 13(2) OF SECURITISATION & RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS & ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002.

To,
1. Mr. Prakash Dattu Mhasavde Borrower
Flat No.12, Siddhi Nisarg, Survey No.9 Hissa No. 2/3/A, Mouje Ambegaon Bk, Taluka Haveli, Dist.-Pune-411041.

2. Mrs. Reshma Prakash Mhasavde Co-Borrower
Flat No.12, Siddhi Nisarg, Survey No.9, Hissa No.2/ 3/A, Mouje Ambegaon Bk, Taluka Haveli, Dist.-Pune-411041.

3. Mr. Dilip Uttam Raut Surety
Flat No.112, Anusaya Vishwa, DhamaWadi, S.No.176/13, Hadapsar, Pune-412308.

Dear Sir/Madam,
Ref. :- Your Housing Loan Account No. 151140110000065 with our Bibwewadi, Pune Branch.

1. M/s. New India Co-operative Bank Ltd. (herein after referred to as the Bank) having its Branch at Bibwewadi, Pune sanctioned following credit facility (herein after referred to as "said Credit facilities") of Rs.10,00,000/- (Rupees Ten Lakh Only) on the terms and conditions contained in the Sanction Letter mentioned herein below to you No. 1 & 2, you No. 3 have guaranteed repayment of the amount due and payable under the said Credit facility with interest, costs, charges and expenses as guarantors. The details of the Sanction letters and the Credit facilities is as under:-

Sanction letter No. & Date	Type of facility	Amount sanctioned (Rs in Lakh)	Security
NI/RBC/12/2015-16 dated 28.04.2015	Housing Loan	10.00	Equitable Mortgage Charge on Flat No.12, admeasuring 350 sq.ft. i.e.32.52 sq.mtr., situated on 4th Floor of the building known as "Siddhi Nisarg" Plot bearing Survey No.9, Hissa No.2/3/A at Mouje Ambegaon Budruk, Taluka- Haveli, District -Pune-411041.

2. You No. 1 & 2 have created equitable mortgage charge on the following property, in favor of the Bank to secure repayment of the amount due and payable under the said Credit facilities together with interest, costs, charges and expenses. You have also deposited the original title deeds of the property and executed necessary documents to create charge on the said property.
The details of the property is as under:-
Flat No.12, admeasuring 350 sq.ft. i.e.32.52 sq.mtr., situated on 4th Floor of the building known as "Siddhi Nisarg", Plot bearing Survey No.9, Hissa No.2/3/A at Mouje Ambegaon Budruk, Taluka- Haveli, District -Pune-411041.

3. You Nos. 1 to 3 have defaulted in repayment of the amount due and payable under the said Credit facilities in spite of repeated requests and reminders and therefore the account have been classified as Non-Performing Asset with effect from 25.05.2022 as per the Guidelines of Reserve Bank of India on IRAC norms.

4. The outstanding balance amount due and payable to the Bank as on date under the aforesaid loan together with future interest are as under,

Loan Account No.	Amount outstanding Balance	Future interest
151140110000065	Rs.7,43,537.72	@9.89% p.a. w.e.f. 23.05.2022 compounded with monthly rest and penal interest @ 2% p.a. without compounding.

5. You Nos. 1 to 3 are hereby called upon to pay the sum of Rs.7,43,537.72 (Rupees Seven Lakh Forty Three Thousand Five Hundred Thirty Seven & Paise Seventy Two Only) together with future interest thereon at the rate herein above mentioned within 60 days from the date hereof, failing which Bank shall take steps for enforcement of security interest of the Bank in the mortgaged property mentioned herein above under the provisions of the "SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 which please note.

6. The amount due and payable to the Bank under the said facilities is secured by mortgage over property mentioned herein above. With effect from receipt of the aforesaid notice you are directed not to deal with, encumber, sale, transfer, assign and/or create third party's rights of any nature whatsoever in or upon the said mortgaged property or any part thereof.

7. This notice is without prejudice to the Bank's right to initiate/continue such other actions and/or legal proceedings, as it deems fit and necessary under provisions of any other law.

Yours faithfully,
Sd/-
(Bhaskara Amin)
Authorised Officer

Home First Finance Company India Private Limited
CIN:L65990MH2010PLC240703,
Website: homefirstindia.com Phone No.: 180030008425 Email ID: loanfirst@homefirstindia.com

APPENDIX - IV - A [See proviso to rule 8 (6)]
SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Co-Borrower (s) as per column (ii) that the below described immovable properties as per column (iii) mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of Home First Finance Company India Limited for realization of its dues plus interest as detailed hereunder and whereas consequent upon failure to repay the dues, the undersigned in exercise of power conferred under Section 13(12) of the said Act proposes to realize dues by sale of the said property/ies and it will be sold as "As is where is", "As is what is", and "Whatever there is" as described hereunder. The auction will be conducted "On Line", for the recovery of amount due from Borrower (s) and Co-Borrower (s) as per column (i), due to Home First Finance Company India Limited.

S. No.	Name Borrower (s) and Co-Borrower (s)	PROPERTY ADDRESS	Date of Demand Notice	Demand Notice Amount	Date of Possession	Market Value	EMD Amount	Date and Time of Auction	Last Date & Time of Submission Of Emd & Documents	Number of Authorised Officer
1.	Ramniwas Sharma	Flat No. 304, Building-B1, Anandgram Yewat Gat No 295, Behind Grampanhayat Office, Pune Solapur Highway, Yawat Pune-412214	01-04-2021	10,32,953	05-08-2022	10,43,100	1,04,310	12-09-2022 (11am-2pm)	10-09-2022 (Upto 5pm)	8856095528
2.	Santosh Dattatray Bagade, Anita Santosh Bagade	Flat No. C2-203, Anandgram Yewat Gat No 295, Behind Grampanhayat Office, Pune Solapur Highway, Yawat Pune, Maharashtra 412214	01-04-2021	7,11,468	05-08-2022	10,12,800	1,01,280	12-09-2022 (11am-2pm)	10-09-2022 (Upto 5pm)	9529063454

E-Auction Service Provider

Company Name : e-Procurement Technologies Ltd. (Auction Tiger).
Help Line No. :079-35022160 / 149 / 182
Contact Person : Ram Sharma -8000023297
e-Mail id : ramprasad@auctiontiger.net and support@auctiontiger.net.

E-Auction Website/For Details, Other terms & conditions

<http://www.homefirstindia.com>
<https://homefirst.auctiontiger.net>

A/c No: for depositing EMD/other amount

912020036268117-Home First Finance Company India Limited - Axis Bank Ltd., MIDC, Andheri East.

Branch IFSC Code

UTIB0000395

Name of Beneficiary

Authorized Officer, Home First Finance Company India Limited

Statutory 30 Days Sale Notice Under the SARFAESI Act, 2002

The borrower/ guarantors are hereby notified to pay the sum as mentioned in the demand notice along with upto date interest and ancillary expenses before the date of e-Auction, failing which the property will be auctioned/ sold and balance dues, if any, will be recovered with interest and cost.

Date: 11-08-2022.
Place: Pune

Sd/- Authorized Officer,
Home First Finance Company India Private Limited

ABHYUDAYA CO-OP. BANK LTD.
(Multi-State Scheduled Bank)

Recovery Dept. : Shram Safalya Building 63, G.D. Ambekar Marg, Parel Village, Mumbai-400 012.
Tel. No. (022) 24153694/95/97, 65053692, E-mail : recovery@abhyudayabank.net

Under Rule 8(1) Possession Notice

Whereas the undersigned being the Authorised officer of the Abhyudaya Co-Op. Bank Ltd. Under the Securitisation & Reconstruction of financial Assets & Enforcement of Security Interest Act 2002 (54 of 2002) & in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued a Demand Notices to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s) and the public in general, that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub Section (4) of Section 13 of the said Act read with Rule 8 of the security Interest Enforcement Rules, 2002. The Borrower(s) attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets. The Borrower(s) in particular and public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Abhyudaya Co-Op. Bank Ltd.

Sr. No.	Name of the Borrower (s)	Date of Demand Notice & O/s Amt.	Date & Type of Possession	Description of Immovable Properties
1.	M/s. Gouri Corporation, Prop. Mr. Yogesh Pandurang Jadhav (Borrower & Property Owner) Mrs. Vaishali Yogesh Jadhav (Guarantor & Property Owner)	30/04/2022 Rs. 4,47,36,112.04 + further interest from 01/04/2022	05/08/2022 (Symbolic Possession)	1) Flat N.701, on the Seventh Floor, in Wing - 'B' of building known as "Bhakti Vrundavan", adm. Area 866 sq.ft., i.e. 80.48 sq.mtrs., built up adjoining Terrace adm. 306 sq.ft. i.e. 28.43 sq.mtrs., Plus Parking below still. floor adm. Area 80 sq.ft., i.e. 7.43 sq.mtrs., situated at S.No.25/14/1, 25/14/2, 25/14/3, 25/15,25/16,25/17, 25/18, 25/20/2 & 25/23, Village - Ambegaon BK, Taluka Haveli, Dist.Pune owned by Mr. Yogesh Pandurang Jadhav and Mrs. Vaishali Yogesh Jadhav. 2) Flat No.302, on 3rd Floor area adm. 765 sq.ft., in wing 'B' of building known as "Deepa Park", S.No.16/9, Ambegaon Budruk, Pune - 411 046 situated within the limits of Sub Registrar of Registration District Pune, Taluka Haveli, District Pune owned by Mr. Yogesh Pandurang Jadhav. 3) All that piece and parcel of the property being and bearing Flat No.1 & 3 both the flats situated on 1st floor of building known as Sejal Srushti, adm. Built-up area respectively about 52.24 + 60.88 sq.mtrs, thus totally adm. 113.12 sq.mtrs. i.e. 562 + 655 sq.ft. Respectively, thus totally adm. 1217 sq.ft. alongwith terrace adm. Carpet area about 4.2 + 4.65 sq.mtrs., thus totally adm. 8.85 sq.mtrs. i.e. 45 + 50 sq.ft. Respectively, thus totally adm. 95 sq.ft. alongwith two covered car parking spaces on ground floor situated at S.No.144(p), Plot No.62, Village Wadgaon Maval, Taluka Maval, District Pune owned by Mr. Yogesh Pandurang Jadhav.
2.	Mrs. Jyotsna Prashant Khandagle, Prop. Mr. Shree Swami Samarth Engineering (Borrower & Property Owner)	26/10/2017 Rs. 1,30,52,057.86 + further interest from 01/10/2017	04/08/2022 (Symbolic Possession)	All that piece and parcel of the property Flat No.102, adm. area 540.75 sq.ft. (carpet) the flat is situated on First Floor in the building known as Radha Krishna Complex 'A' Wing situated or constructed upon the land Plot No.1 & 4, Sector No.1 at Village Bhosari (Indrayani Nagar) P.C.N.T.D.A, Tal.Haveli, Dist.Pune, owned by Mrs. Jyotsna Prashant Khandagle.
3.	M/s. Kalpak Industrial Technologies (India) Pvt. Ltd., (Borrower & Property owner) Mr. Prasad Ganpat Kolte (Director & Guarantor & Property Owner) Mr.Changdeo Ramchandra Kolte (Director, Guarantor & Property Owner) Mrs. Ratna Changdeo Kolte. (Guarantor & Property Owner)	30/04/2022 Rs. 19,53,78,231.55 + further interest from 01/04/2022	05/08/2022 (Symbolic Possession)	1) All that piece and parcel of Flat No.1104 adm. Carpet area 78.34 sq.mtrs. (including area of balconies) and adjoining same level terrace having area about 19.60 sq.mtrs., on 11th floor in Building No.C of Wisdom Park 'C' Wing Co.op.Housing Society Ltd.(having PCMC Property No.6/5/10405010485) constructed on land bearing Survey No.24 corresponding CTS 4693 Part situated at Village Pimpri-Waghare, Taluka - Haveli, Dist.Pune and together with all fixtures and fittings thereto and alongwith all the liberties, privileges, easements, common amenities, advantages, appurtenances, heriditaments or premises of any part thereof whatsoever with the said property, also with all the rights, title, interest pertaining to the property and every part thereof owned by Mr.Prasad Ganpat Kolte 2) All that piece and parcel of land adm. Area 945 sq.mtrs. known as Plot No.58 and 59/22, D-II Block in Pimpri Industrial Area of MIDC alongwith factory shed adm.942.28 sq.mtrs. thereon, within village limits of Akurdi, Taluka - Haveli, Dist.Pune and future construction on the said lands, together with all the liberties, privileges, easements, common amenities, advantages, appurtenances, heriditaments or premises of any part thereof whatsoever with the said land/ property and together with all present and future furniture, fixtures and fittings, equipment including electrical/ electronic equipment, machinery, articles, items etc. attached to or kept or lying in the said land/property and every part thereof owned by M/s. Kalpak Industrial Technologies (India) Pvt. Ltd. 3) All that piece and parcel of Tenement Nos. 7 & 8 totally adm. Area 520 sq.ft. on First Floor, in the Building No.72 of Rutuja Co.op.Housing Society Ltd. Constructed at Sector No.18, Scheme No.1 of PCNTDA, Mahatma Phule Nagar, Chikhali Road, Chinchwad, Taluka - Haveli, District - Pune and together with all fixtures and fittings thereto and alongwith all the liberties, privileges, easements, common amenities, advantages, appurtenances, heriditaments or premises of any part thereof whatsoever with the said property, also with all the rights, title, interest pertaining to the property and every part thereof owned by Mr. Changdeo Ramchandra Kolte. 4) All that piece and parcel of Flat No.3 with Electrical Room in Block "A" adm. Carpet area 959 sq.ft.i.e. 89.13 sq.mtrs. (Saleable area 1275 sq.ft.i.e. 118.54 sq.mtrs.) on the Ground Floor with the exclusive perpetual rights of use of garden areas and facilities in the Siddhi Park Co.op.Housing Society Ltd. Constructed on Plot No.27 in Sector No.20, Pradhikaran at Village - Chikhali, Taluka - Haveli, Dist.Pune and together with all fixtures and fittings thereto and alongwith all the liberties, privileges, easements, common amenities, advantages, appurtenances, heriditaments or premises of any part thereof whatsoever with the said property, also with all the rights, title, interest pertaining to the property and every part thereof owned by Mr.Changdeo Ramchandra Kolte and Mrs.Ratna Changdeo Kolte.

Date : 05/08/2022, Place : Pune

Sd/- (Suhas M. Naik) Authorised Officer, Abhyudaya Co-op Bank Ltd.

NEW IDEAS IN BUSINESS.

NEW IDEAS BEFORE THEY BECOME BUSINESS.

THE FINANCIAL EXPRESS
Read to Lead